## N R AGARWAL INDUSTRIES LTD



May 29, 2024

To, The General Manager BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street Mumbai- 400 001 To,
Asst. Vice President,
National Stock Exchange of India Ltd.
Exchange Plaza, C-1, Block G, Bandra
Kurla Complex, Bandra (E),
Mumbai- 400051

BSE Scrip code: 516082 NSE Symbol: NRAIL

Sub: Board Meeting (Newspaper Publication for Financial Results)- May 27, 2024

Dear Sir/ Ma'am,

Pursuant to Regulation 47(3) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith the Newspaper clipping of Business Standard and Mumbai Lakshadweep in which Audited Financial Results for the quarter and year ended March 31, 2024 have been published.

Thanking you,

Yours faithfully,

For N R Agarwal Industries Limited,

Pooja Daftary Company Secretary & Compliance Officer

Encl..: As stated above

# N R AGARWAL INDUSTRIES LIMITED

CIN: L22210MH1993PLC133365 Regd.Office: 502A/501B, Fortune Terraces, Opp. Citi Mall, New Link Road, Andherl (W), Mumbal- 400053 Website: www.nrall.com Tel No: 022 67317500 Fax No: 2673 0227/2673 6953

	Linai. adiiii @ii aii.50iii											
	Audited Financial Results For the Quarter and Year Ended 31.03.2024											
STA	STANDALONE RESULTS: [Rs. In Lakhs Except EPS]											
Sr.		(	Quarter Ended		Year i	Ended						
No.	Particulars	31.03.2024	31.12.2023	31.03.2023	31.03.2024	31.03.2023						
		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)						
1	Total Income from Operations (Net)	24,981.18	33,799.76	38,868.32	130,260.34	177,849.74						
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/ or Extraordinary items)	2,093.89	3,885.45	2,523.31	13,763.22	14,774.38						
3			3,885.45	2,523.31	13,763.22	14,774.38						
4	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	1,566.31	3,143.28	1,988.27	12,546.29	9,930.35						
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	1,457.63	3,151.41	1,983.47	12,465.87	9,958.29						
6 7 8	Paid up equity share capital- (Face value of Rs. 10/-each) Reserves excluding Revaluation Reserves as per balance sheet of previous accounting year Earning Per Share (EPS) (before Extraordinary items) (of Rs. 10/-each -not annualised):	1,701.91 -	1,701.91 -	1,701.91 -	1,701.91 74,327.18	1,701.91 61,861.35						
9	(a) Basic (b) Diluted Earning per share (after extraordinary items) (of Rs. 10/-each}-not annualised :	9.20 9.20	18.47 18.47	11.68 11.68	73.72 73.72	58.35 58.35						
	(a) Basic (b) diluted	9.20 9.20	18.47 18.47	11.68 11.68	73.72 73.72	58.35 58.35						

Place: Mumbai Date: 27.05.2024

1 The above result were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings

ove is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on BSE @www.bseindia.com, NSE @www.nseindia.com and on the Company's website @www.nrail.com

> For N R Agarwal Industries Limi Sd/-R N Agarwal Chairman & Managing Director DIN: 00176440



CIN: L25209UP1971PLC003444

Read, Office: D-19-20, Panki Industrial Area, Kanpur - 208022 Ph.: +91 512 2691113-6 Email: secretary@kanplas.com website: www.kanplas.com

# EXTRACT OF THE CONSOLIDATED AUDITED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER/YEAR ENDED 31" MARCH, 2024

			· · · · · · · · · · · · · · · · · · ·	(= : _ l )
L		Quarter		(₹ in Lacs)
	el el		Quarter	Year
SL	PARTICULARS	Ended	Ended	Ended
NO.		31.03.2024	31.03.2023	31.03.2024
		Audited	Audited	Audited
1.	Total Income from Operations (net)	15,822.31	11,289.95	50,886.62
2.	Net Profit from Ordinary Activities before Tax	368.61	481.66	152.34
3.	Net Profit from Ordinary Activities after Tax	325.57	726.26	80.72
4.	Net Profit for the period after Tax	325.57	726.26	80.72
	(after Extraordinay Items)			
5.	Total Comprehensive Income for the period	351.44	717.53	103.76
6.	Equity Share Capital	2,147.38	2,147.38	2,147.38
7.	Reserves (Excluding Revaluation Reserves	-	-	15,852.00
	as shown in the Balance sheet of previous year)			
8.	Earning per Share (before / after extraordinary			
	items) (of₹10/-each) (not annualised)			
	Basic-	1.52	3.38	0.38
	Diluted-	1.52	3.38	0.38
	Key Standalone Financial Information fo	r the above m	entioned peri	ods
1.	Total Income from operations (net)	15523.06	11240.90	50410.69
2.	Profit Before Tax	299.35	489.66	102.65
3.	Profit After Tax	259.16	734.26	35.68
$\vdash$				

- The above results of the Company were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 28.05.2024 which were audited by the Statutory Auditors of the
- .. The figures of previous period/year have been re-grouped/ re-arranged and /or recast wherever founc
- The above is the extracts of the detailed format of audited quarterly financial results as filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

  The full Quarterly/Year to date Financial Results are available on the Stock Exchanges website at www.bseindia.com, www.nseindia.com and on the company's website www.kanplas.com.

For and on behalf of the Board of Directors

Place: Kanpur (Manoj Agarwal) Chairman cum Managing Director

Dated: 28.05.2024

KOKAN MERCANTILE CO-OP BANK LIMITED M Registered Office: 1stFloor, Harbour Crest, Mazgaon T.T. Mumbai 400010. | Phone: 23723753, 23729969, 23729970, 23729971, 23734202, 23734311. Fax: 23748589 | W: www.kokanbank.net

SALE NOTICE

Notice is hereby given to the public in general and to the Borrowers, Mortgagors & Sureties in particular by the Authorised Officer that the under mentioned property mortgaged to Kokan Mercantile Co-operative Bank Limited has taken possession on 21.03.2023 under the provision of Securitisation and Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interest Act, 2002 will be sold by tender cum public auction as entioned below for recovery of secured debt amounting to Rs 22,10,112/- as on 28.05.2024 towards loan account no.5071/13191 of Mr.Nasii

Ali Sayyed Ali Shaikh @ 14.50% p.a. as detailed below:

1116	sproperty will be sold without furnit	ne and in intesting as is where is and as	15 WHAT 15 DAS	sis/contiliuon.			
Sr.	Name	Description of property	Status of	Reserve	E.M.D.	Inspection	Sale date
No.			the	Price	(in Rs.)	date and	and time
			property		, ,	time	
	LOAN A/C 5071/13191 -	Flat no.201, Casa Marina Apartments,	Physical	13,00,000/-	1,30,000/-	11.06.2024	21.06.2024
	GOVANDI BRANCH	Nisarg CHSL, Plot No.A- 230, Sector	possession		1	from	at 11 a.m.
1.	Mr.Nasir Ali Sayyad Ali Shaikh -	19,adm.area 335 sq.ft. (built up) Kopar	with the		1	11a.m. to	
	Borrower	Khairane Navi Mumbai.	bank.			4.00 p.m.	
2.	Mr.Vijay Brijmohan Dhariya –						
	Surety				1		
3.	Mr.Ateeq Bashir Shaikh - Surety						
4.	Mrs.Sumiya Nasir Ali Shaikh-				1		
	Surety						
5.	Mrs. Yasmeen Sayyed Ali Shaikh			1			
l	- Mortgagor & Surety			1	l		

ntending buyers may inspect the property on the date and time as mentioned above. The particulars in respect of the immoveable secured property specified hereinabove have been stated to the best of the information and mowledge of the undersigned who shall however not be responsible for any error, misstatement or omission in the said particulars

erms and Conditions of public auction :-

Sale is strictly subject to the terms and conditions mentioned hereunder The property will be sold without furniture and fixture on "As is where is and "As is what is" condition.

3) The property under auction can be inspected on the date & time specified above. For any queries with regards to the inspection of property or submission of tenders, kindly contact the Authorised Officer –Kokan Mercantile Co-op Bank Ltd, 1st floor Harbour Crest, Mazgaon T.T., Mumbai 400010. Phone: 9820547700/9820464264.

The interested buyers may send their offers for the above property in a sealed cover along with the Demand Draft of earnest money, deposit (EMD) at the Office of the Authorised Officer, Kokan Mer. Co-op Bank Limited, 1st floor Harbour Crest Mazgaon, T., T.Mumbai –400010, on or pefore 18.06.2024 The sealed cover will be opened by the Authorised Officer at 1st floor, Harbour Crest, Mazgaon, Mumbai –400010 in the oresence of available intending bidders, Borrowers, Mortgagors & Sureties on 21.06.2024 at 11a.m. the time of sale.

5) Offers or conditional offers that are not filled up or offers not accompanied by the EMD or offers received after the above date and time prescribe

erein will not be considered/treated as valid offers and accordingly shall be rejected. The earnest money deposit shall not carry any interest Along with offer document, the interested intending bidder shall also attach a copy of the KYC. Document. (Pan Card, & Address Proof).
 In no eventuality the property would be sold below the reserve price.
 Property shall be sold to the highest bidder/offerer subject to acceptance of the bid by the secured creditor i.e. Kokan Mer.Co-op Bank Ltd.

owever the undersigned has the absolute discretion to allow inter –se-bidding if deemed necessary which will take place at the said place, date The Auction/Inter Se Biddings will also take place at the same place when the intending bidder may remain present and submit their offers directly

and revise their offers upwards

and revise that indest powards.

10) All dues and outgoings i.e. Municipal Taxes, Maintanenace/Society Charges, Electricity and water taxes or any other dues including all overdue in respect of the the said property shall be paid by the successful bidder/purchaser.

11) The successful bidder/purchaser shall have to pay 25% of the purchase amount (after adjusting the E.M.D. already paid) immediately within 2

rking days from the acceptance of the offer by the Authorised Officer in respect of the sale failing which the earnest money deposit will be 2) The balance 75% of the Sale price shall have to be paid within 15 days of conveying the confirmation of the sale to the successful Purchase

by the Authorised Officer. In the event of the default in payment of the balance 75% of the sale price or any part thereof within the prescribed period, he amount deposited shall be forfeited and the secured creditor will be at liberty to sell the property once again and the defaulting Purchaser shall orfeit all claims to the property or to any part of the sum already paid towards the purchase thereof 3) Sale is subjected to confirmation by the Secured Creditor.

is a case is subjected to commind anny the searched retain.

If the immoves ble properly described herein above shall remain and be at the sole risk of the successful purchaser in all respects including loss or damage by fire or theft or other accidents and other risk from the date of the confirmation of the sale by the undersigned Authorised Officer. The

successful bidder shall not be entitled to annul the sale on any ground of whatsoever nature.

15) Any Statutory & Other dues payable including society dues if any and dues on the property shall be borne by the Purchaser and all expenses relating to Stamp Duty, Registration Charges, Transfer charges and any other expenses and charges in respect of the registration of the Sale Dertificate for the above referred property shall be borne by the successful bidder.

6) No persons other than the Intending bidders/offerers themselves or their duly Authorised representative shall be allowed to participate in the 7) In case all the dues together with all cost, charges and expenses incurred by the Secured Creditor are tendered by the above named

corrower/co-borrower till one working day prior to the date of auction then the property will not be sold and all the bids received from the respective idders shall be returned to them without any liability/claim against. Kokan Mer.Co-op. Bank Limited.

STATUTORY 15 DAYS SALE NOTICE UNDER rule 8 & 9 (1) OF SARFAESI ACT 2002

anding up to date and ancillary expenses from 15 days The borrower, mortgagor and Sureties are hereby notified to pay the aforesaid sum outstanding up to date and ancillary ex romtodayfailing which the property will be put up for sale/sold and balance dues if any will be recovered with interest and cost

Authorised Officer Place : MUMBAI DATE: 29.05.2024

Kokan Mer.Co-op Bank Limited

## SLESHA COMMERCIAL LIMITED

CIN: L74140MH1985PLC266173 Reg. Off.:Office B Wing, 12th Floor, Parinee Crescenzo Kautilya Bhawan-2,

G-Block, Bandra Kurla Complex Mumbai 400051 Tel: 022 - 25162488 Email-ld: roc.shivamtechno@gmail.com

Website: www.shivamtechnoprojects.com

EXTRACT OF STATEMENT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2024

	[Rsi	n Lakhs excep		s) per share]
	Particulars	Quarter ended 31.03.2024 (Audited)	Year ended 31.03.2024 (Audited)	Quarter ended 31.03.2023 (Audited)
1	Total Income from Operations	0.600	11.983	10.857
2	Net Profit / (Loss) for the period			
l	(before Tax and Exceptional items)	(1.949)	1.257	3.320
3	Net Profit / (Loss) for the period before tax			
l	(after Exceptional items)	(1.949)	1.257	3.320
4	Net Profit / (Loss) for the period after tax			
l	(after Exceptional items)	(2.342)	0.864	2.457
5	Total Comprehensive Income for the period			
l	[comprising profit/(loss) for the period			
l	(after tax) and other comprehensive income			
I.	(aftertax)]	(2.342)	0.864	2.457
6	Equity Share Capital	304.900	304.900	304.900
7	Other equity (excluding Revaluation			
l	Reserve) as shown in the Audited Balance			
l	Sheet of the previous year	-	-	-
8	Earnings Per Share (of ₹10/- each)			
l	(for continuing and discontinued operations)-			
	Basic & Diluted#	(0.077)	0.028	0.081
	A CONTRACTOR OF THE CONTRACTOR			

# Not annualised for the quarter

Notes:

The above is an extract of the detailed format of Quarter and Year ended Financia Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the website of the Stock Exchange www.msei.ii and the Company's website www.shivamtechnoprojects.com

The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 27th May, 2024.

The above financial results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable. For Slesha Commercial Limited

Babulal Kharwad Place: Mumbai Managing Director Date: 27th May, 2024 DIN: 08005282

IF13 AGRO

# **IFB AGRO INDUSTRIES LIMITED**

Regd.Office: Plot No.IND - 5, Sector-I East Kolkata Township, Kolkata 700107 E-mail: complianceifbagro@ifbglobal.com Website: www.ifbagro.in, Ph. 2033 3984 9652 CIN: L01409WB1982PLC034590

STATEMENT OF CONSOLIDATED PROFIT AND LOSS FOR THE THREE MONTHS AND YEAR ENDED 31 MARCH 2024

					(R	s. in lakhs)	
SI.		ree Months E	Ended	Year Ended			
No.	Particulars	31 March 2024*	31 December 2023	31 March 2023*	31 March 2024	31 March 2023	
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	
1	Revenue from operations	33119	36077	32569	137968	157084	
2	Profit/(Loss) before tax	(524)	(788)	1618	(1499)	6779	
3	Profit/(Loss) for the period	(283)	(505)	1016	(808)	4913	
4	Total comprehensive income for the period [Comprising profit for the period and other comprehensive income]	668	(450)	1106	438	4721	
5	Paid-up equity share capital (Face value Rs.10/- per share)	937	937	937	937	937	
6	Earning per share (Face value of Rs. 10/- each) (not annualised) Basic & Diluted	(3.02)	(5.39)	10.85	(8.62)	52.45	

Notes

The figures for the quarter ended 31 March 2024 and 31 March 2023 are the balancing figures between audited figures in respect of full financial year and the year to date published figures upto the nine months ended 31 December 2023 and 31 December 2022 respectively, which were subjected to limited

The above is an extract of the detailed format of consolidated unaudited three months and audited year ended financial results filed with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results are available on the websites of the stock exchanges, **www.nseindla.com** and **www.bseindla.cor** and also on the Company's website **www.ifbagro.in** 

STATEMENT OF STANDALONE PROFIT AND LOSS FOR THE THREE MONTHS AND YEAR ENDED 31 MARCH 2024

(Rs. in lakhs Three Months Ended Year Ended | 31 March | 31 December | 31 March | 31 March | 2024" | 2023 | 2023" | 2024 | 2023 | (Unaudited) | (Unaudited) | (Audited) | (Audited) | **Particulars** 33072 Revenue from operations Profit/(Loss) before tax (783) 1642 (1836)(500) 1040 (1145) 5100 (208)

Profit/(Loss) for the period Total comprehensive [Comprising profit for the period and other (445)1123 113 4918 comprehensive income 742 Paid-up equity share capital (Face value Rs. 10/- per share) 937 937 937 937 937 Earning per share (Face value of Rs. 10/- each) (not annualised)

Notes:

The figures for the guarter ended 31 March 2024 and 31 March 2023 are the balancing figures between audited figures in respect of full financial year and the year to date published figures upto the nine months ended 31 December 2023 and 31 December 2022 respectively, which were subjected to limited review.

(5.35)

11.11

(12.22)

(2.22)

The above is an extract of the detailed format of standalone unaudited three months and audited year ended financial results filed with the stock exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results are available on the websites of the stock exchanges, www.nseIndla.com and www.bseIndla.co and also on the Company's website www.lfbagro.ln

By order of the Board Arup Kumar Banerjee Executive Vice Chairma Date : 28 May 2024 DIN 00336225

## **SHARDUL SECURITIES LIMITED**

Corporate Identification Number (CIN): L50100MH1985PLC036937 Registered Office: G-12, Tulsiani Chambers, 212, Nariman Point, Mumbai - 400021; Tel. No: +91 22 46032806 / 22-46032807;

Email id: investors@shriyam.com; Website: www.shardulsecurities.com; Contact Person: Daya Bhalia, Executive Director and Company Secretary

Recommendations of the Committee of Independent Directors ("IDC") of Shardul Securities Limited ("Company") on the Delisting Offer made by A To Z Broking Services LLP ("Promoter Acquirer 1"), Rajesh Dinanath Chaturve "Promoter Acquirer 2"), Gagan Dinanath Chaturvedi ("Promoter Acquirer 3") and Brijesh Devesh Chaturvedi "Promoter Acquirer 4") (Hereinafter "Promoter Acquirer 1", "Promoter Acquirer 2", "Promoter Acquirer 3" and Promoter Acquirer 4" collectively referred to as "**Promoter Acquirers**"), along with other member of the Promote Group ("Delisting Offer"), to the public shareholders of the Company under Regulation 28 and other applicable provisions of the Securities and Exchange Board of India (Delisting of Equity Shares) Regulations, 2021, as amended ("SEBI Delisting Regulations").

May 28, 2024

Shardul Securities Limited

Date of meeting of IDC

Name of the Company

3.	Details of the Delisting Offer pertaining to the Company	capital of the Company from the Public Shareholders and consequent voluntarily delist equity shares of the Company from the only stock exces where the shares of the Company are presently listed i.e., BSE Limited (*pursuant to the SEBI Delisting Regulations.  Floor Price: ₹ 150.15/- per Equity Share Indicative Price: ₹ 155/- per Equity Share Methodology for Delisting: Through Reverse Book Building process Initial Public Announcement dated December 15, 2023 (*IPA*) Detailed Public Announcement dated May 20, 2024 (*DPA*) Letter of Offer dated May 21, 2024 (*LOF*) has been issued by Saffron C Advisors Private Limited, Manager to the Delisting Offer, on behalf Promoter Acquirers.					
4.	Name of the Acquirer and PAC with the acquirer	A To Z Broking Services LLP ("Promoter Acquirer 1"), Rajesh Dinanath Chaturvedi ("Promoter Acquirer 2"), Gagan Dinanath Chaturvedi ("Promoter Acquirer 3") and Brijesh Devesh Chaturvedi ("Promoter Acquirer 4") There are no PAC(s) with the Promoter Acquirers for the purpose of Offer.					
5.	Name of the Manager to the Offer	Saffron Capital Advisors Private Limite 605, Sixth Floor, Centre Point, J. B. Nag 059, India Tel. No.: +91 22 49730394; Email id: delistings@saffronadvisor.com Investor grievance: investorgrievance@ SEBI Registration Number: IMM 00001* Contact Person: Saurabh Gaikwad/ Sate	gar, Andheri (East), Mumbai - 400  Website: www.saffronadvisor.com  Daaffronadvisor.com  1211				
6.	Members of the Committee of	The same of the same persons and the same of the same	Position in Committee				
	Independent Directors	Devesh Vasavada Charul Abuwala	Chairperson and Member Member				
		Lalit Shah	Member				
7	IDO Manakania salatianakia						
1.	IDC Member's relationship with the Company (Director,						

Trading in the Equity shares/ The IDC Chairperson and Member have not traded in any of the Equity Shares, other securities of the other securities of the Company: Company by IDC Members i), during the 12 (twelve) months period preceding the date of the IPA and

(ii) during the period between the date of the IPA and the date of this recommendation 9. IDC Member's relationship None of the IDC Members have any contracts/relationship with the Promoter with the acquirer (Director, Acquirers or other Member of Promoters and Promoter Group of the Company Equity shares owned an other contracts/relationship

10. Trading in the Equity shares/ Not Applicable other securities of the acquirer by IDC Members

Recommendation on the Based on the review of the IPA, DPA and LOF (as defined above) issued by **delisting offer, as to whether** Manager to the Offer, on behalf of Promoter Acquirers and the valuation report the offer, is fair and of the Equity Shares issued by Kalyanam Bhaskar, Registered Valuer (Reg. No. IBBI/RV/06/2020/12959), the Members of the IDC believe that the Delisting Offer is in accordance with the SEBI Delisting Regulations and to that extent, is fair and reasonable.

Summary of reasons for The IDC reviewed the following: Initial Public Announcement dated December 15, 2023; Valuation report dated January 03, 2024 Detailed Public Announcement dated May 20, 2024 and published or May 21, 2024 and: Letter of Offer dated May 21, 2024 Based on the review of the IPA, DPA and LOF issued by the Manager to the Offer on behalf of the Promoter Acquirers, the IDC Chairperson and Member

have considered the following reasons for making recommendations i paragraph 11 above: (i). The proposed delisting would enable the promoter and members of the promoter group to obtain full ownership of the Company, which in turn will provide enhanced operational flexibility. As the Company will no longer remain listed, there will be reduction in dedicated management time to comply with the requirements associated with continued listing of equity shares, which

can be refocused to its business. (ii) The delisting proposal will enhance the Company's operational, financia and strategic flexibility including but not limited to corporate restructurings, acquisitions, exploring new financing structures, including financial suppor from the promoter/promoter group.

(iii) The delisting proposal is in the interest of the public shareholders as it will provide them an opportunity to exit from the Company at a price determined in accordance with the Delisting Regulations, providing immediate liquidity given the heightened market volatility. iv) It is believed that instead of subjecting the Public Shareholders to uncertainties, it would be fair to provide them an exit opportunity through a

delisting offer. Thus, the proposed delisting is in the interest of the Public Shareholders as it will provide them an opportunity to exit from the Compan at a price determined in compliance with the Delisting Regulations: The IDC Chairperson and Member, however, suggest that Public Shareholders of the Company should independently evaluate this Delisting Offer, market performance of the Company scrip, the performance of the Company and take informed decisions in respect of this Delisting Offer

This statement of recommendations will be available on the website of the

Company at www.shardulsecurities.com The recommendations were unanimously approved by the IDC Chairperson 13. Disclosure of voting pattern and Member. 14. Details of Independent None Advisors, if any 15. Any other matter to be

To the best of our knowledge and belief, after making proper enquiry, the information contained in or accompanying

this statement is, in all material respect, true and correct and not misleading, whether by omission of any information or otherwise, and includes all the information required to be disclosed by the Company under the SEBI Delisting

For and on behalf of Committee of Independent Directors of Shardul Securities Limited

Sd/ Devesh Vasavada Chairperso DIN: 00273128

HC

# **HINDUSTHAN NATIONAL GLASS & INDUSTRIES LIMITED**

CIN: L26109WB1946PLC013294 Regd. Office: 2, Red Cross Place, Kolkata - 700 001; Phone: 033-22543100; Fax: 033-22543130

E-mail: cosec@hngil.com; Website: www.hngil.com

highlighted

Regulations.

Place: Mumbai

Date: May 28, 2024

(₹in Lakhs) except EPS data

EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & YEAR ENDED MARCH 31, 2024

SI.			3 Months Ended		Year Ended		
No	Particulars	31.03.2024	31.12.2023	31.03.2023	31.03.2024	31.03.2023	
			(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)	
1	Total Income from Operations	62,184	61,743	66,147	2,55,235	2,45,735	
2	Net Profit / (Loss) for the period before tax	6,716	4,468	1,916	26,407	(23,290)	
3	Net Profit / (Loss) for the period after tax	(3,321)	4,457	1,873	16,337	(23,332)	
4	Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	(3,055)	4,434	1,460	16,534	(23,426)	
	Paid Up Equity Share Capital (Face Value ₹ 2/-)	1,791	1,791	1,791	1,791	1,791	
5	Other Equity as shown in the Audited Balance Sheet	-	-	-	(85,020)	(1,01,554)	
6	Earnings Per Share (of ₹ 2/- each)				(as at 31.03.2024)	(as at 31.03.2023)	
7	Basic & Diluted (not annualised for quarterly and half yearly figures)	( 3.71)	4.98	2 .09	18.24	(26.05)	

1 The above financial results has been reviewed by the Audit Committee on May 28, 2024 and approved in the meeting of Directors chaired by Resolution Professional on May 28, 2024. 2 The above is an extract of the detailed format of quarterly and Annual financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results is available on the Stock Exchange website www.bseindia.com, www.nseindia.com, www.cse-india.com and is also available on Company's website i.e. www.hngil.com

3 Previous periods' figures have been regrouped/rearranged wherever necessary.

**Mukul Somany** (Director) DIN: 00124625 Place : Kolkata Date : May 28, 2024

**Taken on Records** Girish Siriram Juneja (Resolution Professional) Place : Mumba Date: May 28, 2024

# NOTICE OF LOSS OF SHARES OF HINDUSTAN UNILEVER LIMITED (Formerly Hindustan Lever Limited)

Regd. Off. Hindustan Unilever Limited, Unilever House, B D Savant Marg, Chakala, Andheri (East), Mumbai - 400 099 Notice is hereby given that the following share certificates have been reported as lost/misplaced and the Company intends to issue duplicate certificates in lieu thereof, in due course.

Any Person who has a valid claim on the said shares should lodge suc claim with the Company at its Registered Office within **15 days** hereof. Name of the Folio No. (Rs.1/-f.v) No.(s) No.(s) Shareholder Pradip Navin Khandwalla / HLL1606533 500 5081224 71736161-Anjali Pradip Khandwalla Place : Ahmedabad Date: 29-05-2024



# इंडोको रेमेडीज लिमिटेड

**नोंदणीकृत कार्यालय :** इंडोको हाऊस, १६६ सीएसटी रोड, कालिना, सांताक्रूझ (पूर्व) मुंबई ४०० ०९८ दरध्वनी क्रमांक : +९१-२२-६८७९ १२५०/६२८७ १००० ईमेल : compliance.officer@indoco.co संकेतस्थळ : www.indoco.com सीआयएन : L85190MH1947PLC005913

तभासदांना याद्वारे कळविण्यात येते की कंपनी कायदा २०१३ **(''कायदा'')** चे कलम १०८ आणि ११० च्या तरतुर्दीच्य अनुसार तसेच त्यासह वाचा कंपनीज (मॅनेजमेंट अँड ऍडिमिनिस्ट्रेशन) नियम २०१४ चा नियम २० आणि २२ यांच्य अनुसार **("नियम")** आणि सामान्य परिपत्रक क्रमांक १४/२०२० दिनांकीत ०८ एप्रिल २०२०, १७/२०२० दिनांकीत १३ एप्रिल २०२०, २०/२०२० दिनांकीत ०५ मे २०२०, २२/ २०२० दिनांकीत १५ जून २०२०, ३३/ २०२० दिनांकीत २८ सप्टेंबर २०२०, ३९/ २०२० दिनांकीत ३१ डिसेंबर २०२०, १०/२०२१ दिनांकीत २३ जून २०२१, २०/२०२१ दिनांकीत ०८ डिसेंबर २०२१ आणि ०९/२०२३ दिनांकीत २५ सप्टेंबर २०२३ जी कॉपॉरेट व्यवहार मंत्रालय यांनी जार केली आहेत (यापुढे ज्यांचा एकत्रित उल्लेख एमसीए परिपत्रके असा करण्यात येणार आहे ) त्यांच्या अनुसार आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) अधिनियम २०१५ चा नियम ४४ च्या अनुसार आणि सेक्रेटरिअल स्टेंडड्स जे सर्वसाधारण सभांच्या संदर्भात आहेत (एसएस-२) आणि जे इन्स्टिड्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिय यांनी जारी केले आहेत त्यांच्या अनुसार, इंडोको रेमेडीज लिमिटेड ("कंपनी") यांनी टपाली मतदान सूचना तसेच त्यासह एक्सप्लेनेटरी स्टेटमेंट इलेक्ट्रॉनिक माध्यमातुन सभासदांना निर्मामित करण्याची प्रक्रिया दिनांक २८ मे २०२४ रोजी पूर्ण केली आहे आणि ही प्रपन्ने अशा सभासदांना पाठविण्यात आली आहेत, ज्या सभासदांचे ई-मेल तपशील कंपनी रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्स्फर एजंट्स, लिंक इन टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे किंवा डिपॉक्विटरी/डिपॉक्विटरी पार्टीसिपंटस यांच्याकडे २१ मे २०२४ (''**कट ऑफ तारीख**'') रोजी नोंटणीकृत आहेत. टपाली मतदान सूचना आणि टपाली मतदान अर्ज यांची प्रत्यक्ष प्रत सभासदाना पाठविष्याची आक्स्यकता एमसीए परिपक्षकत्त्वा अनुसार निलंबित करण्यात आली आहे. इ. सतदान पद्धतीच्या माध्यमातून होणारे इ सतदान योग्य आणि पारदर्शक पद्धतीने घेण्यात यांची यांची छाननी करण्यासाठी छाननी अधिकारी म्हणून कंपनीने सीएस अजित साठे, प्रोप्रायटर मेसर्स ए वाय साठे अँड कंपनी, कंपनी सेक्रेटरीज इन प्रॅक्टिस (एफसीएस क्रमांक २८९९ आणि सीपी क्रमांक ७३८) यांची नियुक्ती केली आहे. या संदर्भात सभासादांना सचित करण्यात येते की:

ए) खालील प्रमाणे नमूद करण्यात आलेल्या विशेष विशेष कामकाज टपाली मतदान सूचनेत नमूद करण्यात आल्यानुसार केवळ इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धतीने होणाऱ्या टपाली मतदानाने घेण्यात येणार आहे. (द्रस्थ ई-मतदान) आणि र्ह प्रक्रिया लिंक इन टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांनी उपलब्ध करून दिलेल्या इ मतदान प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे.

आ. क्र.	विशेष प्रस्तावाचा तपशील							
१	कंपनीचे स्वतंत्र संचालक म्हणून श्री. अजय मुळगावकर (डीआयएन : १०४५७६२६) यांची नियुक्ती							
२ कंपनीचे स्वतंत्र संचालक म्हणून श्री. सतीश शेणॉय (डीआयएन : ००२३०७९१) यांची नियुक्ती								
₩	कंपनी कायदा २०१३ चे कलम १८५ च्या अनुसार विनिर्दिष्ट करण्यात आलेली अग्रीम रक्कम, कर्ज हमी प्रतिभूती देणे							
¥	कंपनीची अर्जन मर्यादा कंपनी कायदा २०१३ कलम १८० (१) (सी) च्या अनुसार वाढविण्यास मान्यता देणे							
વ	कंपनी कायदा २०१३ कलम १८० (१) (ए) च्या अनुसार, मालमत्ताची विक्री, भार निर्माण करणे							

- बी) ई मतदान कालावधी बुधवार, दिनांक २९ मे २०२४ (भारतीय प्रमाण वेळ सकाळी ९.००) वाजता सुरु होईल सी) ई-मतदान कालावधी गुरुवार, दिनांक २७ जून २०२४ (भारतीय प्रमाण वेळ संध्याकाळी ५.००) वाजता संपुष्टा येईल.
- डी) केवळ असे सभासद, ज्यांची नावे कंपनीच्या सभासद नोंद पस्तिकेत तसेच डिपॉझिटरीज यांनी सादर केलेल्या लाभार्थ मालकांच्या यादीत कट ऑफ तारीख म्हणजेच दिनांक २१ मे २०२४ रोजी नोंदणीकृत असतील तेच सभासद विशेष प्रस्तावांवर मतदान करण्यासाठी पात्र असतील, कट ऑफ तारीख रोजी जी व्यक्ती कंपनीची सभासद नाही त्या व्यक्तीने ही सूचना केवळ माहितीसाठी आहे असे समजावे.
- कोणताही स्वरूपाच्या शंका किंवा प्रश्न असल्यास सभासद <u>https://instavote.linkintime.co.in</u> येथे हेल सेक्शनमध्ये सभासदांसाठी उपलब्ध असलेले फ्रिकेंटली आस्वड केश्चन्स तसेच सभासदांसाठी उपलब्ध असलेले ई-मतदान युजर मॅन्युअल यांचा संदर्भ घेऊ शकतात. किंवा ई-मेलच्या माध्यमातून **enotices@linkintime.** co.in येथे संपर्क साधू शकतात. किंवा संपर्क क्रमांक ०२२- ४९१८ ६००० किंवा श्री राजीव रंजन, सहायक मुंबई ४०० ०८३ येथे त्यांचा विनिर्दिष्ट ई मेल तपशील <u>raiiv.ranian@linkintime.co.in</u> येथे किंवा दूष्ट्यनी क्रमांक ०२२ ४९१८ ६००० (एक्स्टेंशन २५०५) येथे समपार्क साधू शकतात.

ई-समेल तपशील नोंदणीकृत/अद्ययावत करण्याची पद्धती: यांच्याकडे नोंदणीकृत केलेला नसेल तर त्यांनी खालील सूचनांचा अवलंब करावा.

समभाग प्रत्यक्ष स्वरूपात असतील तर :

B

सभासदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी फॉर्म आयएसआर - १ (जी कंपनीचे संकेतस्थळ <u>https://www.</u> indoco.com/inv-investor-relations.asp येथे उपलब्ध आहे) तो भरून आणि स्वाक्षरी करून तसेच आवश्यक कागदपत्रांच्या सह कंपनीचे आरटीए लिंक इन टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी १०१, २४७ पार्क, एल बी एस मार्ग, विक्रोळी (पश्चिम) मुंबई ४०० ०८३ येथे सादर करून आपला ई-मेल तपशील नोंदणीकृत/अद्ययावत करून घ्यावा

सभासदांना आवाहन करण्यात येते की त्यांनी आपल्या डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांच्याशी संपर्क साधून आपला ई-मेल तपशील आपल्या डिमॅट खात्यात डिपॉझिटरी पार्टीसिपंटस यांनी सूचित केल्यानुसार अद्ययावत करून घ्यावा.

टपाली मतदान सूचना कंपनीचे संकेतस्थळ <u>www.indoco.com</u> येथे तसेच बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड यांचे संकेतस्थळ अनुक्रमे <u>www.bseindia.com</u> आणि <u>www.nseindia.com</u> <u>com</u> येथे उपलब्ध करून टेण्यात आली आहे तसेच ती लिंक इन टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांचे संकेतस्थळ https://instavote.linkintime.co.in येथे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

टपाली मतदानाचे निकाल ई-मतदान संपल्यानंतर कार्यालयीन कामकाजाच्या दोन दिवसांच्या आत किंवा त्यापूर्वी जाहीर करण्यात येतील आणि छाननी अधिकारी यांच्या अहवाल सह कंपनीचे संकेतस्थळ **www.indoco.com** येथे प्रकाशित करण्यात येतील तसेच त्यांची माहिती बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेड आणि लिंक इन टाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांना कळविण्यात येईल. इंडोको रेमेडीज लिमिटेड यांच्या करित

स्थल : मुंबई रामनाथन हरीहरू कंपनी सेकेटरी आणि विधी प्रमुख दिनांक: २८ मे, २०२४

(कायदा) अंतर्गत बोली सूचनेद्वारे जाहिर लिलाव

कर्ज खाते तपशील/कर्जदार व

जामिनदारांचे नाव व पत्ता

८०२डीएलएफ०१०१९३३३६९

. मयुरी शिरीष बढे (सह-कर्जदार)

लढाणा, मलकापर, महाराष्ट्र-४४३१०१.

वा पत्ताः वॉर्ड क्र.१, शेलापूर खुर्द मोटाल

भडतीस लाख चौऱ्याण्णव हजार नऊशे

**ांच्याऐंशी फक्त)** पुढील व्याज आणि दिनांक २४.०५.२०२४ रोजी पासून जमा झालेल्या

दिनांक: २९.०५.२०२४ ठिकाण: पुणे

CORRIGENDUM

In the Public Notice published in the paper on 24/05/2024 in respect of Flat No. A/807 at Bamanpuri CHS Ltd., the flat number has wrongly been mentioned as A/102 instead of A/807. Dated on this 29th day of May, 2024 at Mumbal.

जाहीर सूचना येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील

श्री. अभिषेक सुरेंद्र पुजारी व श्री. सुरेंद्र गिरीया पुजारी यांनी माझ्याकडे असे कळेविले आहे की, वंदना अर्जुन निकम यांच ०१.१२.२०२० रोजी निधन झाल्यानंतर, ज्या फ्लॅट क्र.७, १ला मजला, बी विंग, इमारत क्र.४, कृष्णा नागरी निवारा कोहौसोलि., नागरी निवारा परिषद्, प्लॉट क्र.२, क्षेत्र क्र.१, जन ए.के. वैद्य मार्ग, गोरेगाव (पुर्व), मुंबई-४०००६५ या जागेच्या एकमेव मालक आणि सोसायटीद्वार वितरीत अनक्रमांक ८३१ ते ८३५ (दोन्हीसह असलेले रु.५०/- प्रत्येकीचे ५ (पाच) पूर्णप भरणा केलेले शेअर्सकरिता भागप्रमाणप क्र.१६७ च्या धारक होत्या, **वंदना अर्जु**न **निकम** यांचे ०१.१२.२०२० रोजी निधन झाले ऱ्यांच्या पश्चात त्यांचे कायदेशीर वारसदार त्यां पती श्री. अर्जुन दत्ताराम निकम (मयत) त्यांचा मुलगा १) श्री. दत्ताराम अर्जुन निकर (मयत), त्यांची पत्नी श्रीमती दर्शना दत्ताराम निकम, त्यांची अज्ञान मुले १) श्री. अर्जुन दत्ताराम निकम व २) श्री. श्रीकांत अर्जुन निकम (मयत मुलगा), त्यांची पत्नी श्री**मती** विशाखा श्रीकांत निकम, त्यांची अज्ञान मुले १) कुमारी पावनी श्रीकांत निकम व २) कमारी केश्रवी श्रीकांत निकम व मली १ श्रीमती पुर्वा प्रमोद भाबल आणि २) श्रीमती हर्षदा रामचंद्र मुळेकर हे वंदना अर्जुन निकम यांचे कायदेशीर वारसदार या नात्याने सदर फ्लॅटर् मालक झाले आहेत. तदनंतर श्री**मती दर्शन** दत्ताराम निकम, श्रीमती पुर्वा प्रमोद भाबल व श्रीमती हर्षदा रामचंद्र मुळेकर यांनी सद फ्लॅटबाबत त्यांचे सर्व अधिकार, हक्क व हिल ऱ्यांची वहिनी <mark>श्रीमती विशाखा श्रीकां</mark>त निकम यांच्या नावे दिनांक २४.०६.२०२<sup>:</sup> रोजीचे नोंदणी क. बीआरएल-४-१०२२८ २०२२ अंतर्गत नोंद्र मुक्तता करारनामा मार्फत मुक्त केले. पुढे श्रीमती विशाखा श्रीकांत निकम यांनी सदर फ्लॅट माझे अशील अर्थात श्री. अभिषेक सुरेंद्र पुजारी व श्री. सुरेंद्र गिरीया पजारी यांच्याकडे विक्री केले. आता माझे दोन्ही अशिलांना विक्रेत्या श्रीमती विशास्त्रा श्रीकांत निकम सांच्याकरे रक्षम देण्याकरिता एचडीएफसी बँके लि.कडन वित्तीय सहाय्यता घेण्याची इच्छा आहे आणि संबंधित सोसायटी आणि जिल्हाधिकारी कार्यालय, वांद्रे पांच्या नोंदीमध्ये त्यांच्या नावे सदर फ्लॅट हस्तांत करण्याची इच्छा आहे.

जर कोणा व्यक्तीस/संस्थेस/पक्षकार/बँक/ वित्तीय संस्था यांना सदर फ्लॅटबाबत विक्री. अदलाबदल, तारण, अधिभार, बक्षीस, न्यास. मालकीहक्क, मुक्तता, कायदेशीर हक्क किंवा अन्य इतर करारनामा/तजवीज, लवाद, कोणत्याही ऱ्यायालयाचे आदेश किंवा हुकूमनामा, कंत्राट किंवा अन्य इतर प्रकारे काही शेअर, अधिकार, हक्क, लाभ, हित, दावा, आक्षेप किंवा मागर्ण असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात आवश्यक दस्तावेजी पुराव्यांसह त्यांचे दावा सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ (पंधरा) दिवसांत खालील स्वाक्षरीकर्तांना त्याच्या कार्यालय पत्ता: ऑड. स्वाती आरोटे, सेन ७५, बीएमसी कॉलनी, गिरनार सोसायटी समोर, एनएनपी २, गोरेगाव पुर्व, मुंबई-४०००६५ येथे कळवावे. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा त्याग, स्थगित केले आहेत असे समजले जाईल आणि माझ्या अशिलांवर बंधनकारक असणा नाही आणि पदे संबंधित वित्तीय पुरवठादार अर्थात एचडीएफसी बँक लि. यांना माझे अशिलाच्या गवे असलेले सदर फ्लॅटचे तारणा मार्फत सदर फ्लॅटवर वित्तीय सहाय्य देण्याचे मी सल्ला देईन आणि संबंधित सोसायटीला सुद्धा मी सल्ला देई: की, कायद्याच्या योग्य प्रक्रियेचे पालन करुन त्यांच्या नोंदीमध्ये माझ्या अशिलाच्या नावे सदर

फ्लॅट हस्तांतर करुन द्यावे दिनांक: २९.०५.२०२४ ठिकाण: मुंबई

ब. २५,००,०००/ **–** (रूपः

२. इरठे: रू.२,५०,०००

हजार फक्त) राखी

पंचवीस हजार फक्त)

# राज वाचा

दै. 'मुंबई लक्षदीप

जाहिर नोटीस

येते की, ; रूम नं. ११२०, बिल्डींग नं. पी-

२, आदर्श को.ऑप.हौ.सोसा.लि. , एम.

एम.आर.डी. ए कॉलोनी , कर्वे नगर,

कांजुरमार्ग (पू) मुंबई - ४०० ०४२ या

खोलीचे मालक कै. सुशिला राम शिंदे यांचे

दि. १९/०२/२०१९ रोजी निधन झाले तरी

त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा श्री. अशोक

राम शिंदे हे वारस हक्काने सदर पत्त्यावरील

वरीलप्रमाणे रूम नं. ११२०, बिल्डींग नं

पी- २, आदर्श को.ऑप.हौ.सोसा.लि. ही

खोली त्यांचे नावे करण्याकरीता वर्तमान

पत्रामध्ये जाहिरात देऊ इच्छितात सदर खोली

वरीलप्रमाणे वारस श्री. अशोक राम शिंदे

यांचे नावे करण्यास कोणाचीही हरकत अस-

ल्यास ही जाहिरात केलेल्या तारखेपासून

(१५) पंधरा दिवसाच्या आत खालील पत्त्या-

वरील सोसायटी च्या कार्यालयत संपर्क

करावा व आपले म्हणणे मांडावे अन्यथा सदर

खोली वारसा हक्काने श्री. अशोक राम शिंदे

यांचे नावे करण्यास कोणाचीही हरकत नाही

असे समजण्यात येईल व वारसा हक्काने

सदर खोली श्री. अशोक राम शिंदे यांचे नावे

जाहिरातदार्

श्री. अशोक राम शिंदे

करण्यात येईल याची नोंद घेणे. कळावे

या जाहिराती द्वारे असे सूचित करण्यात

### NOTICE

I, Uday Shanbhag, Proprietor, Southern India Transport Service 210, Himalaya House, Palton Road, Crawford Market, Mumba 400001 would like to state that the original share certificate of Himalaya House Company Ltd bearing share certificate no 63 & distinctive numbers 83940 to 84639 has been misplaced. Finder may contact me on +918422945481.

Manivar has applied for Attomment / split up of tenancy in respect of his premise being Room No. 3A, BMC Chawl No. 54 S.P. Shed, C.S. No. 1840 (part) of Byculla Division, Tank Pakhadi Road, Byculla (W), Mumbai - 400011 to the concerned Estate Officer of the Estate Department of E- Ward, MCGM. If anybody has any objection for said Attornment / split up of tenancy then please contact the concerned Estate Officer Estate Department, E-Ward, MCGM or me at below address alongwith legal docume of objection within 15 days.

PUBLIC NOTICE

Name - Adv. Mansi Jair Address - A/410 Daftarl Complex, Opp Kalyani Hospital, M B Estate, Virar, Palghar - 401303 Mob - 9145465447

विसागर पॉलिटेक्स लिमिटेड

CIN:L65990MH1983PLC030215 तबः ९०७/९०८, देव प्लाझा, एस.व्ही.रोड, अधेरी (प), मुंबई-४०००५८. जू..० Website: www.visagarpolytex.in, E-mail: contact@visagar.con ३९ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या चतुर्थ तिमाही व वर्षाकरीता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

			(क्त.लाखात)
	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही
तपशील	39.03.2028	३ १. ०३. २० २४	39.03.2023
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	३०.५९	८५१.६५	0.90
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर,अपवादात्मक			
आणि/किंवा विशेष साधारण बाब पूर्व #)	(१४५८.२५)	(9443.30)	(१०२.९५)
कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर,अपवादात्मक			
आणि/किंवा विशेष साधारण बाब नंतर #)	(१४५८.२५)	(9443.30)	(१०२.९५)
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(अपवादात्मक			
आणि/र्किवा विशेष साधारण बाब पूर्व #)	(१४५८.२५)	(9443.30)	(१०२.९५)
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)	(१४५८.२५)	(9443.30)	(१०२.९५)
(विशेष साधारण बाबनंतर)			
एकूण कालावधीकरिता सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता			
एकत्रित नफा/(तोटा) (करानंतर) व अन्य सर्वंकष उत्पन्न			
(करानंतर))	(१४५८.२५)	(9443.30)	(१०२.९५)
भरणा केलेले समभाग भांडवल	২९২७.০৭	২९২७.০৭	২९২७.০৭
राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंदपत्राकानुसार पुनर्मुल्यांकित			
राखीव वगळून)	_	-	-
प्रतिभूती प्रमुख खाते			
निव्वळ उत्पन्न	9८३२.६८	9632.36	৭९७२.२१
उत्पन्न प्रतिमाग (विशेष साधारण बाबपूर्व व नंतर)			
(रू. १ / - प्रत्ये की)			
अ) मूळ	(0.40)	(0.043)	(0.08)
व) सौमिकृत	(0.40)	(0.04३)	(0.08)

सादर करण्यात आलेली ३१ <mark>मार्च, २०२४</mark> रोजी संपर्लेल्या तिमाष्ट्री व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षार्थे सर्विस्तर नमुन्यातील जतारा आहे. ३१ **मार्च, २०२४** रोजी संपर्लेल्या तिमाष्ट्री व वर्षाकरिता लेखापरिक्षित वित्तीय नेष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबध्द आहे त्या एनएसईच्या www.nseindia.com आणि बीएस लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> व कंपनीच्या <u>www.visagarpolytex.in</u> वेबसाईटवर उप विसागर पॉलिटेक्स लिमिटेडक

ठिकाण : मुंबई दिनांक : २९.०५.२०२४

दिनांकः २७.०५.२०२४

(तिलोकचंद कोठारी व्यवस्थापकीय संचालक, जीआयएन:००४१३६२

(फ.लाखाव

मिखील इन्ना

अपोलो फिनवेस्ट (इंडिया) लिमिटेड

<mark>ोंदणीकृत कार्यालयः</mark> युनिट क्र.८०३, मोर्या ब्ल्यु मून, ८वा मजला, वीरा देसाई इंडस्ट्रीयल इस्टेट, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०००५३, महाराष्ट्र. दुर.:०२२–६२३१६६७/६८, **ई–मेल: info@a**pollofinvest.com, वे<del>बसाईट:</del> www.apollofinvest.com ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरीता लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

अ.		संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेले वर्ष
क्र.	तपशील	39.03.2028	39.03.2028	39.03.2023
		लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	६९९.६००	२१०७.८९०	४६१५.४००
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक बाबपुर्व)	928.280	9099.080	9843.049
З.	करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर)	928.280	9098.080	9843.049
8.	करानंतर कालावधीकरिता निव्यळ नफा/(तोटा)	७६.१७०	८०१.०६०	৭০০७६४२
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कराच्या एकूण)	C0.030	८०७.०८०	9090.884
ξ.	राखीव लेखापरिक्षित ताळेबंदपत्राकात दिल्यानुसार	0.000	५६३७.६३०	४८२६.६७३
ڻ.	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)	<b>३७३.</b> १२०	३७३.१२०	३७३.१२०
۷.	उत्पन्न प्रतिभाग			
	अ. मूळ	2.080	२१.४७०	२७.००६
	ब. सौमिकृत	2.080	२१.४७०	२७.००६
टिप				

सीआवएन:एल५१९००एमएच१९८५पीएलसी०३६९९१

्वर नमुद्र वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे शिफारस व पुनर्विलोकन करण्यात आले आणि २७ मे, २०२४ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य

करण्यात आले. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये मुंबई स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्य आलेली ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल तिमाही व वर्षाकरिता वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच् www.apollofinvest.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

मुंबई



# एन आर अगरवाल इंडस्ट्रिज लिमिटेड

सीआयएन:एल२२२१०एमएच१९९३पीएलसी१३३३६५

ोंदणीकृत कार्यालयः ५०२-ए/५०१-बी, फॉरच्युन टेरेसेस, ५वा मजला, सिटी मॉल समोर, न्यु लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५३ वेबसाईटःwww.nrail.com, दुर.ः०२२–६७३१७५००, फॅक्सः२६७३०२२७/२६७३६९५३, ई–मेलः admin@nrail.com, 38 मार्च २०२४ रोजी संपलेल्या निमाही व वर्षाकरिना लेखापरिश्रीन विनीय निष्कर्षांचा अहवात

एक	मेव निष्कर्ष:					गीएस ज्यतिरिक्त)
			संपलेली तिमाही		संपलेले व	र्ष
अ. क्र.	तपशील	३१.०३.२०२४ लेखापरिक्षित	३१.१२.२०२३ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२३ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२४ लेखापरिक्षित	३१.०३.२०२३ लेखापरिक्षित
	कार्यचलनातुन एकूण उत्पन्न (निव्वळ)	२४९८१.१८	30.77088	३८८६८.३२	१३०२६०.३४	१७७८४९.७१
	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक					
	आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व)	२०९३.८३	३८८५.४५	२५२३.३१	१३७६३.२२	१४७७४.३
₹.	करपूर्व कालावधीकरिता निञ्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक					
	आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	२०९३.८३	३८८५.४५	२५२३.३१	१३७६३.२२	१४७७४.३
ś.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक					
	आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	१५६६.३१	३१४३.२८	१९८८.२७	१२५४६.२९	9930.₹
١.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित					
	नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	१४५७.६३	३१५१.४१	१९८३.४७	१२४६५.८७	९९५८.२
ξ,	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती भाग)	१७०१.९१	१७०१.९१	१७०१.९१	१७०१.९१	१७०१.९
9.	मागील लेखावर्षाच्या ताळेबंद पत्रकानुसार पुर्नमुल्यांकित					
	राखीव वगळून राखीव	-	-	-	৬४३२७.१८	६१८६१.३
۷.	उत्पन्न प्रतिभाग (ईपीएस) (रु.१०/- प्रत्येकी)					
	(विशेष साधारण बाबपुर्व) (वार्षिकीकरण नाही)					
	अ. मूळ	9.20	१८.४७	११.६८	५३.७२	५८.३।
	ब. सौमिकृत	9.30	१८.४७	११.६८	५३.७२	५८.३
ξ.	उत्पन्न प्रतिभाग (ईपीएस) (रु.१०/- प्रत्येकी)					
	(विशेष साधारण बाबनंतर) (वार्षिकीकरण नाही)					
	अ. मूळ	9.20	१८.४७	११.६८	७३.७२	५८.३।
	ब. सौमिकृत	9.20	१८.४७	११.६८	५३.५२	५८.३१

१) वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि २७.०५.२०२४ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले

जनता (जनता) सेबी (लिस्टिंग ऑफ अंदर डिक्क्लोजर डिकासप्सेंट्स) रेयुलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्त्रये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षचि सक्तिरा नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वितीय निष्कर्षचि संपूर्ण मुना बीएसईच्या (www.bseindia.com), एनएसईच्या (www.nseindia.com) बसाईटवर व कंपनीच्या (www.nrail.com) वेबसाईटवर उपलब्ध आहे.

> एन आर अगरवाल इंडस्ट्रिज लिमिटेडकरी आर एन अगरवा अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालव

डीआयएन: ००१७६४४०

ठिकाण : मुंबई दिनांक : २७.०५.२०२४

> HERANBA CIN: L24231GJ1992PLC017315

नोंदणी कार्यालयः प्लॉट क्र.१५०४/१५०५/१५०६/१ जीआयडीसी, पेख ३, वापी, बलसाड –३९६१९५, गुजरात, भारत. कॉपोरेट कार्यालयः २रा मजला, ए विंग, फॉर्ब्युन अबिराही, जैन देरासर लेन, बोरिवली (पश्चिम), मुंबई–४०००९२, महाराष्ट्र, भारत. ई–मेल:compliance@heranba.com l वेचसाईट:www.heranba.co.in l द्:क्.:+९१ –२२–२८९८९१२

	३-नलःcompitatice energina.com । वनसाइट.www.nergina.com । वृत्रकः+५१-१४-१८६८७५११													
ą!	३१ मार्च, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व वर्षाकरिता एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (रू. कोटीत, ईमीएस व्यतिस्कि)													
l				एकमेव					एकत्रित					
		,	तंपलेली तिमाही	1	संपले	ले वर्ष	7	तंपलेली तिमाई	t	संपलेले वर्ष				
अ. क्र.	तमशील	३१.०३.२४ पुर्नियलोकीत	३१.१२.२३ पुर्नविलोकीत	३१.०३.२३ पुर्नविलोकीत	३१.०३.२४ लेखापरिक्षित	३१.०३.२३ लेखापरिक्षित	३१.०३.२४ पुर्नविलोकीत	३१.१२.२३ पुर्नियलोकीत	३१.०३.२३ पुर्नियलोकीत	३१.०३.२४ लेखापरिक्षित				
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	२६१.२९	309.00	२५८.९०	୩२७४.७५	୩३२४.३८	২৭७.९৭	२९९.६६	२६०.୩८	9२५७.०७	939८.८२			
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक बाबपूर्व)	9८.३9	२६.०७	9८.94	90.39	୩୪୪.୩୪	3.६८	9६.९२	୩୪.६२	42.28	930.42			
3.	अपवादात्मक बाब (खर्च)	-	-	-	-	-	-	-	-	-	-			
8.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर)	9८.३9	२६.०७	9८.94	90.39	୩୪୪.୩୪	3.६८	१६.९२	१४.६२	42.28	930.42			
ч.	करानंतर कालावधीकरिता निव्यळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबनंतर)	93.99	99,22	98.33	६६.३५	990.99	(0.03)	93.92	99,94	38.40	908.30			
ξ.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न/(तोटा)	92.84	१९.२६	98.00	<b>६६.३३</b>	990.30	(0.८७)	93.96	90.69	38.40	१०४.५६			
lg.	समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)	80.09	80.09	80.09	80.09	80.09	80.09	80.09	80.09	80.09	80.09			
८.	इतर समभाग	-	-	-	८३७.४५	ଓଓଞ୍ଚ. ୨୦	-	-	-	C03.04	98.000			
٩.	उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)													
l	मुळ (रु.)	3.26	8.00	3.46	१६.५८	રહ.૧૨	(0.09)	3.86	2.68	८.७२	२६.०८			
L	सौमिकृत (रु.)	3.26	8.20	3.4८	१६.५८	રહ.૧૨	(0.0९)	3.86	2.68	८.७२	२६.०८			
4	•													

. सेबी (लिस्टिंग ऑब्लिमेशन्स ऑण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेयुलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वयं स्टॉक एक्सबेंजकडे सादर करण्यात आलेली वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कषचि संपूर्ण नमुना कंपनीच्या <u>www.heranba.co.in</u> वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सवेंजच्या <u>www.bseindia.com</u> व <u>www.nseindia.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे. वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि तद्नंतर २७ मे, २०२४ रोजी झालेल्या संचालक मंडळाने नोंदपटावर घेण्यात आले.

मागील वित्तीय कालावधीचे आकडे हे जेथे आवश्यक आहे तेथे पुर्नगठीत/पुर्ननमुद करण्यात आले.

ठेकाण : मुंबई दिनांक : २७ मे, २०२४ हेरंब इंडस्टीज लिमिटेडकरित रघ्राम के. शेड़ी व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:०००३८७०

संचालक मंडळाच्या आदेशान्य

नम्ना क्र.आयएनसी-२६ केंद्र शासन, पश्चिम क्षेत्र, मुंबई यांच्या समक्ष कंपनी कायदा २०१३ चे कलम १३ चे उपकलम (४) आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ३० चे उपनियम (५) चे खंड (अ) प्रकरणात

आणि <mark>एजीजी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड</mark> यांचे नोंदणीकृत कार्यालयः <mark>कार्यालय क्र.१११, १ला मजला</mark> जी ब्लॉक, अदानी इन्सपायर, महानगर गॅस निगमजवळ, बीकेसी, वांद्रे पुर्व, मुंबई-

र्विसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, २<mark>० जुल्तै, २०२३</mark> रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार कंपनीचे नोंदणीकृत कार्यालय <mark>महाराष्ट्र राज्यातून गुजरात</mark> राज्यात स्थलांतरीत करण्याकरिता कंपनीचे मेमोरॅण्डम ऑफ असोसिएशनचे नियम २ बदलण्याच्य निश्चितीसाठी कंपनीद्वारे केंद्र शासन यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३ अंतर्गत अर्ज करण्याचे योजिले आहे.

४०००५१, भारत (सीआयएन: य्२४२३०एमएच२०१९पीटीसी३३०४१४)

कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नोंदणीकृत कार्यालयाच्या नियोजित बदलामुळे काही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षेप रजि. पोस्टाने किंवा गुंतवणूकदार तकार नमुना भरून एमसीए-२१ पोर्टल (www.mca.gov.in) वर सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांच्या आत क्षेत्रिय संचालक पश्चिम क्षेत्र, एव्हरेस्ट, ५वा मजला, १००, मरीन ड्राईव्ह, मुंबई-४००००२, महाराष्ट्र या कार्यालयात पाठवाबी तसेच एक प्रत अर्जदार कंपनीला त्यांच्या खाली नमुद नोंदणीकृत कार्यालयात पाठवावे. कार्यालय क्र.१११, १ला मजला, जी ब्लॉक, अदानी इन्सपायर, महानगर गॅस निगमजवळ बीकेसी, वांद्रे पूर्व, मुंबई-४०००५१, भारत.

> अर्जदारांच्या वतीने व करित एजीजी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड सही/ धिमंत गोरडिय

दिनांक: २८.०५.२०२४ ठिकाण: मुंबई, महाराष्ट्र

संचालव डीआयएन: 0२३४१८९५

# सदभावना एस. आर. ए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित. घाटकोपर अंधेरी लिंक रोड व रेल्वे लाईन् झोपडपट्टी जवळ नित्यानंद नगर, घाटकोपर (पश्चिम ) मुंबई -४०००८६

या संस्थेचे सभासद् असलेल्या या संस्थेच्या इमारतीत सद्निका धारण करणाऱ्या खालील सभासदांचे निधन झाले					
मयत सभासदाचे नाव	मृत्युची तारीख	रूम / गाळा नं	वारसाशी नाते	वारसाचे नांव	
श्रीमती सुलताना रशीद अहमद शेख	२३ . ०५ . २०१८	२/११०३	मुलगा	श्री. मन्सुर मेहबूब खान	
श्रीमती हालीमाबी अब्दुल शकूर सय्यद	१३ . 0९ . २0१९	१/३0१	मुलगा	श्री. याकुब अब्दुल शकूर सय्यद	
यांनी संस्थेकडे तारम नोंहणीतावत अर्ज हालल केला अमन संस्था या जाहिरातीहारे संस्थेन्या भांडवलं /					

मालमनेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तातरीत करण्यासंबंधी मयत सभासदांचे वारसदार किंवा अन्य मागणीदार /हरकदार यांच्या कडून मागणी /हरकत मागविण्यात येत आहे. ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या दिनांका पासन ७ दिवसात त्यांनी आपल्या मागण्याच्या वा हरकतीचया पृष्ट्यार्थ आवश्यक त्या कागदपत्रच्या प्रती व अन्य पुरावे सादर करावेत. जर वर नमूद केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्ती कडून हक्क मागण्या किंवा हरकती सादर झाल्या नाही, तर मयत सभासदांचे संस्थेच्या भांडवलतील /मालमत्तेतील भाग त्र हितसवंध) यांच्या हस्तातरणाबाबत संस्थेच्या उपनिधीनुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपनिधीची एक प्रत मागणीदारस /हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात सचिव यांच्याकडे सकाळी. ११ ते १ पर्यंत नोटीस दिलेच्या तारखेपासून नोटीसची मुद्दुत सपण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहील.

ठिकाण - घाटकोपर (पश्चिम ) मुंबई -८६ सदभावना एस. आर. ए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित दिनांक - २९.0५.२0२४ यांच्या करिता आणि वतीने - (सचिव)

## ट्रायजीन टेक्नॉलॉजीज लि. नोंदणीकृत कार्यालय: २७, एसडीएफ १, सिप्झ, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०००९६ TRIGYN technologies

दरध्वनी: +९१ २२ ६१४० ०९०९ फॅक्स: +९१ २२ २८२९ १४१८ वैबसाईटः www.trigyn.com, ई-मेलः ro@trigyn.com.

# टपाल मतदान सूचना

सभासदांना कळविण्यात येते की, कंपनी कायदा, २०१३ (अधिनियम) च्या कलम १०८ आणि कलम १९० च्या अनुषंगाने, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ नुसार सुधारित (नियम) सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२० दिनांक ०८ एप्रिल २०२०, १७/२०२० दिनांक १३ एप्रिल २०२०, २२/२०२० दिनांक १५ जून २०२०, ३३/२०२० दिनांक २८ सप्टेंबर २०२०, ३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर २०२०, १०/२०२१ दिनांक २३ जून २०२१, २०/२०२१ दिनांक ०८ डिसेंबर २०२१ आणि ०३/२०२२ दिनांक ०५ मे २०२२, ११/२०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२ आणि ०९/ २०२३ दिनांक २५ सप्टेंबर २०२३ (एमसीए परिपत्रक), आणि नियमन ४४ (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) विनियम, २०१५, आणि त्याअंतर्गत जारी केलेले कायदे, नियम, विनियम, परिपत्रके आणि अधिसूचना यांच्या इतर कोणत्याही लागू तरतुदी (काही वैधानिक फेरबदल किंवा त्यामध्ये सध्याच्या काळासाठी आणि वेळोवेळी सुधारणा केल्यानुसार पुनर्अधिनियमांसह), कंपनीने **मंगळवार, २८ मे, २०२४ रोजी** ज्या सभासदांनी त्यांचे ई-मेल आयडी डिपॉझिटरी सहभागीदाराकडे किंवा कंपनीकडे नोंदणीकृत केले आहेत, त्यांना २४ मे २०२४ रोजीच्या टपाल मतदानाची सूचना, कायद्याच्या कलम १०२ नुसार नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) द्वारे ई-मेलने स्पष्टीकरणात्मक विधानासह पाठवली आहे.

टपाल मतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी कंपनीच्या संचालक मंडळाने श्री. अनमोल झा (एफसीएस ५९६२), अनमोल झा ॲण्ड असोसिएट्सचे, कार्यरत कंपनी सचिव यांची

सदस्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांची संमती किंवा असहमत फक्त ई-व्होटिंगद्वारे द्यावी. कंपनीने नॅशनल सिक्यरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या सेवेचा लाभ तिच्या सर्व सदस्यांसाठी रिमोट ई-व्होटिंग सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि भागधारकांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने मतदान करण्यास सक्षम करण्यासाठी घेतले आहे. ई-मतदानाची तपशीलवार प्रक्रिया टपाल मतदान सूचनेत नोंदवलेली आहे.

ठराव आणि महत्त्वाच्या तारखांचे संक्षिप्त वर्णन खालीलप्रमाणे आहे:-

कंपनीच्या कार्यकारी संचालकपदी सुश्री भावना राव यांची पुनर्नियुक्ती विचारात घेणे.			
२४ मे २०२४			
३० मे २०२४ रोजी, सकाळी ९.०० वा. भाप्रवे			
२८ जून २०२४ रोजी, सायं. ५.०० वा. भाप्रवे			

एमसीएच्या परिपत्रकांच्या अनुषंगाने, टपाल मतदान सूचना केवळ इलेक्ट्रॉनिक पध्दतीद्वारे ज्या सदस्यांचे ईमेल पत्ते कंपनी / डिपॉंझिटरीजमध्ये नोंदणीकृत आहेत त्यांना पाठवले जात आहे. सदस्यांच्य संमती किंवा असहमतीचा संवाद केवळ ई-मतदान प्रणालीद्वारे होईल.

'कट-ऑफ तारखेला' सदस्य नसलेल्या व्यक्तीने टपाल मतदान सचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळली पाहिजे. टपाल मतदान सूचनेची प्रत कंपनीच्या वेबसाइटवर देखील उपलब्ध आहे, म्हणजे https://www.trigyn.com/ आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर म्हणजे https:// www.bseindia.com/ आणि https://www.nseindia.com/ आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या वेबसाइटवर https://www.evoting.nsdl.com/. ज्या सदस्यांना टपाल मतदान सूचना प्राप्त होत नाही ते वर नमूद केलेल्या वेबसाइटवरून ती डाउनलोड करू शकतात. इलेक्ट्रॉनिक स्वरूपात कंपनीचे शेअर्स धारण केलेले सदस्य त्यांच्या संबंधित डीपीसह त्यांचा ईमेल पत्ता आणि मोबाईल नंबर सत्यापित/अपडेट करू शकतात. खाली दिलेल्या प्रक्रियेचे पालन करून सदस्य तात्पुरते त्यांचा ईमेल पत्ता आणि मोबाइल नंबर आरटीए सोबत अपडेट करू

- \* लिंकला भेट द्याः https://ris.kfintech.com/clientservices/mobilereg/ mobileemailreg.aspx
- कंपनीचे नाव निवडा: ट्रायजीन टेक्नॉलॉजीज लि.
- डीपी आयडी आणि क्लायंट आयडी (इलेक्ट्रॉनिक स्वरूपात शेअर्स ठेवल्यास)/फिजिकल फोलिओ नं. (शेअर्स वास्तविक स्वरूपात ठेवल्या गेल्यास) आणि कायम खाते क्रमांक (पॅन)
- वास्तविक स्वरूपात धारण केलेल्या शेअर्सच्या बाबतीत, जर रेकॉर्डमध्ये पॅन उपलब्ध नसेल, तर कृपया तुमच्याकडे असलेल्या शेअर्सच्या संदर्भात कोणतेही एक भाग प्रमाणपत्र क्रमांक प्रविष्ट
- ईमेल पत्ता आणि मोबाईल नंबर प्रविष्ट करा.
- सिस्टम डीपी आयडी आणि क्लायंट आयडी / फिजिकल फोलिओ क्रमांकाची सत्यता तपासेल आणि पॅन/ सामायिक प्रमाणपत्र क्रमांक, जसे की असेल आणि एक-वेळ पासवर्ड (ओटीपी) दिलेल्या मोबाईल नंबरवर आणि सत्यापनासाठी ईमेल पत्त्यावर पाठवा
- सत्यापन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एसएमएस आणि ईमेलद्वारे प्राप्त झालेला ओटीपी प्रविष्ट करा (कृपया लक्षात घ्या की ओटीपी फक्त ५ मिनिटांसाठी वैध असेल).
- जर शेअर्स वास्तविक स्वरूपात असतील आणि पॅन उपलब्ध नसेल, तर सिस्टम तुम्हाला तुमच्या पॅनची स्वयं-साक्षांकित प्रत अपलोड करण्यास सांगेल
- ही टपाल मतदान सूचना आणि ई-मतदान सूचना आणि वापरकर्ता आयडी आणि पासवर्डसह मर्यादित हेतूसाठी सिस्टम ईमेल पत्याची पुष्टी करेल.

वैकल्पिकरित्या, सदस्य einward.ris@kfintech.com वर ईमेल विनंती पाठवू शकतात आणि सदस्याने रीतसर स्वाक्षरी केलेल्या त्यांच्या विनंती पत्राच्या स्कॅन केलेल्या प्रतीसह (प्रथम सदस्य संयुक्तपणे असल्यास), ईमेल पत्ता, मोबाइल नंबर, स्वयं-साक्षांकित पॅन ची आणि क्लायंटची मास्टर प्रत प्रदान करू शकतात, जर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात शेअर्स ठेवली गेली असतील र्किवा भाग प्रमाणपत्राची प्रत वास्तविक स्वरूपात असेल तर, आरटीएला तात्पुरता त्यांचा ईमेल पत्ता आणि मोबाइल नंबर नोंदवता येईल. तथापि, इलेक्ट्रॉनिक स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना, ही माहिती कायमस्वरूपी अद्यतनित करण्यासाठी पुन्हा एकदा त्यांचा ईमेल पत्ता आणि मोबाइल क्रमांक त्यांच्या डीपीकडे नोंदवावा लागेल. या संदर्भात काही शंका असल्यास, सदस्यांनी einward.ris@kfintech.com वर लिहावे र्किवा आरटीए या टोल फ्री क्रमांक १८००-३०९-४००१ वर संपर्क साधावा:

डिमटेरिअलाइज्ड स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना संबंधित डिपॉझिटरी सहभागीदाराकडे त्यांचे ईमेल पत्ते नोंदणी/अपडेट करण्याची विनंती केली जाते.

ईमेल पत्त्याची नोंदणी करताना काही शंका /अडचण आल्यास, सदस्य ro@trigyn.com वर लिहू

कोणत्याही शंका/तक्रारींच्या बाबतीत, तुम्ही एनएसडीएल वेबसाइट **https://** www.evoting.nsdl.com/ वर उपलब्ध मदत/एफएक्यू विभाग पाहू शकता. टपाल मतदानाद्वारे ई-मतदानाचा निकाल शनिवारी, २९ जून २०२४ रोजी कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात जाहीर केला जाईल आणि कंपनीच्या https://www.trigyn.com/ या वेबसाइटवर उपलब्ध असेल.

ट्रायजीन टेक्नॉलॉजीज लिमिटेडकरिता

ठिकाण: मुंबई दिनांक: २९ मे २०२४

मुकेश टाकी कंपनी सचिव आणि कायदेशीर सदस्यत्व क्र.: एफसीएस ९६०४

पष्टीकरणाकरिता प्राधिकृत अधिकाऱ्याकडे संपर्क करावा.

माझे अशिल श्री. सतीश भवान वाघेल **आणि श्री. रजनीश भवान वाघेला.** यांनी दिलेल माहितीवरून ही जाहीर नोटिस देत आहे की, त्यांच बालील नमूद मिळकतीचे म्हाडामार्फत **श्री. रमाकां** माराम चेंदुरकर यांना वितरण झालेले मूर **।लॉटमेंट लेटर हे** माझ्या अशिलाच्या हातून हरवले ाहाळ झाले आहे. याबाबतची तक्रार चारकोप पोलि ठाणे येथे दिनांक २**६ मे २०२४** रोजी **नोंद**वली आहे तक्रारक्र. ५६६६३/ २०२४.

**होणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध, दावा, अधि**का वारसाहक्क, विक्री, गहाण, बोजा, बक्षिस, भाडेपट्ट वहिवाट, वापर, ट्रस्ट, ताबा, करार, मदार फरोक्तखत, तारण असल्यास त्यांनी त्याबाबत मल लेखी पुराव्यासह ही नोटिस प्रसिद्ध झाल्यापासन १ दिवसांच्या आत मला कार्यालय : ६१२/बी २० अनिता सोसायटी, सेक्टर ६, आरएससी रोड-५३ चारकोप, कांदिवली पश्चिम, मुंबई – ४०००६७ य पत्त्यावर कळवावे अन्यथा तसा कोणचाही कोणत्याह कारचा हक्क, हितसंबंध, दावा, अधिकार नाही मसल्यास तो सोडून दिला आहे असे समजण्यात येई० आणि त्याची जबाबदारी माझे अशिलांवर राहणार नाही

मिळकतीचा तपशिल रूम. नं. बी-१५, चारकोप (१) आकाश सह. गृह. संस्था मयी., प्लॉट नं. ३७४, सेक्टर ३, रोड (पश्चिम), मुंबई-४०००६७, क्षेत्रफळ २५ चौ.मी. बिल्ट अप, गांव: कांदिवली, तालुका बोरीवली, मुंबई उपनगर जिल्हा

दिनांकः २९/०५/२०२४

जाहीर नोटीस

मार्वजनिक लिलावाच्या अटी आणि नियम खालीलप्रमाणे आहेत:

तरी सदर मूळ अलॉटमेंट लेटर कोणाल पापडल्यास किंवा मिळकती संबंधी कोणाचार

गारएससी-२९, चारकोप, कांदिवर्ल श्री. नितेश दि.आचरेक

माझे पक्षकार श्री. विजयकुमार जाधवज हीसरिया, यांच्या वतीने सर्वसाधारण प्रचित करण्यात येत आहे की. **सदनिका क्र.सी** ३५, चारकोप वेदांत को.ऑप. हौसिंग सोसायट , भूखंड क्र. ८२६, आर.एस.सी. -९, सेक क्रमांक -८, चारकोप, कांदिवली (पश्चिम) मुंबई -४०००६७ ही सदनिका श्री.रमेश गोविंद **रळवी** यांना मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडः यांच्याकडून जागतिक बँक प्रकल्प अंतर्गत वितरिः रण्यात आलेली आहे. सदर सदनिका माझे पक्षका श्री. विजयकुमार जाधवजी दहीसरिया यांनी मृ मालक श्री. रमेश गोविंद दळवी यांच्याकडून योग नरारनाम्याद्वारे खरेदी केलेली आहे. आता माइ क्षकार श्री<mark>. विजयकुमार जाधवजी दहीसरिय</mark> सदर सदनिका व सदर सदनिकेचे समभाग मंख गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ व चारकोप वेदां

जाहीर सूचना

सही/-

बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड

मजता, बजान क्रॅंग्ड बहु, सीएसटी ३१, जुनी सुर्वर-पुणे महामागं, वाकडेबाडी, पुणे-४१९०६५ प्राधिकृत अधिका-याचे तपशील नाव: सागर क्रिसी, ईमेल: sagar.zirange@bajajfinserv.in, मोबा.ळ.:९९००९७४३२, ९०९६२५९३४८ च ८६६९१८९०४

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००

कडे वर्णन केलेली स्थावर मालमत्ता तारण ठेवली आहे आणि त्या स्थावर मालमत्तेचा ताबा (प्रतिभत मालमत्ता/मालमत्ता) सरफायसी कायदा २०० आणि तेथील नियमानुसार प्राधिकृत अधिकाऱ्याने ताब्यात घेतले आहे. प्रतिभूत मालमत्तेची जाहिर लिलावाद्वारे कर्जाची थकबाकी, लागू व्याज, शुल्व

आणि खर्च इत्यार्टीच्या वसुलीसाठी बोली लावून ०२.०७.२०२४ **रोजी** विक्री केली जाईल, जी बीएचएफएलला देय आहे. प्रतिभूत मालेमत्तेची विक्री

१. ई-लिलावाची तारीख आणि वेळ. २. इरठे सादर करण्याची शेवटची तारीख. ३. लमत्ता तपासणीची तारीखं आणि वेळ, ४. मालमत्ता तपशील

१. ई-लिलाव दिनांक: ०२.०७.२०२४रोजी स.११.००वा ते दु.१२.००वा दरम्यान र मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह

२. इरठे जमा करण्याची अंतिम तारीख केवायीसीसहः दि.०१.०७.२०२४ रोजी

x. स्थावर मालमनेचे वर्णन: मालमना कार्यालय क.१ व २. १ला मजला. विंग बी.

चौ.मी. अर्थात ४२.१९ चौ.फु., मारुधर म्हणून ज्ञात प्रकट्न, आर्केड, जुना एस.क्र.१०२, नवीन एस.क्र.६६, हिस्सा क्र.५, गाव कोंडवा बुटुक, ता. हवेली, जि. पुणे वेथील मालमतेचे सर्व भाग व खंड. चतुसिमा: पुर्व: पायऱ्या; पश्चिम: सामायिक शौचालय;

उत्तर: मोकळी जागा; दक्षिण: प्रवेश/कार्यालय क्र.९ व १०

. जाहिर लिलाव <mark>जसे आहे जे आहे, जसे आहे जेथे आहे, जे आहे जेथे आहे, कोणत्याही आधाराशिवाय या तत्वावर</mark> आयोजित केले जात आहे अ

<del>ष्णाज होसिंग फायनान्स लिमिटेड</del>ला जात किंवा अजात असलेल्या सर्व विद्यमान आणि भविष्यातील भारांसह विकले जात आहे. २. प्रतिभत मालमत्ता राखीर

कॅमतीपेक्षा कमी विकली जाणार नाही. ३. लिलाव विक्री ई-लिलाव पोर्टलद्वारे ऑनलाइन होईल. ४. ई-लिलाव https://bankauctions.in

पोर्टलद्वारे र <mark>जुलै, २०२४ रोजी स ११.०० ते हु, १२.००</mark> पर्यंत प्रत्येकी ५ मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह होईल. ५. बोलीदारांग उपलब्ध असलेल्या ई लिलाबाच्या तपशीलवार अटी व शर्तीकरिता कंपनीच्या https://www.bajajhousingfinance.in/auction-notices ला भेट द्याची कि

क्षेत्रफळ ३२१ चौ.फु. अर्थात २९.८३ चौ.मी., कार्पेट, एकूण विक्रीयोग्य क्षेत्र ४५४ ३. **बोली वाढ विणे** 

प्राधिकृत अधिकारी, (सागर झिरांगे) बजाज हौसिंग फायनान्स लिमिटे

३. निरीक्षणाची तारीख व वेळ: दि.२९.०५.२०२४ ते २८.०६.२०२४ रोजी स.११

केली जात आहे आणि नियम क्रमांक ८ आणि ९ अंतर्गत जसे आहे जे आहे, जसे आहे जेथे आहे, जे आहे जेथे आहे, कोणत्याही आधाराशिचाय र

<del>तत्वावर</del> बोली लावली जाईल सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) निवम (यापुढे निवम म्हणून संदर्भित) आणि येथे नमूद केलेल्या अटी व शर्तीवर

गर्य.५.००वा. पर्यंत (भाप्रवे)

i दु.४.००वा.(भाप्रवे) दरम्यान

वेथे सर्वसाधारणपणे जनतेला सूचना देण्यात येत आहे की खाली नमूद केलेल्या कर्जदाराने/सह-कर्जदाराने **बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड (बी**ए

स्वत:च्या नावे हस्तांतर कर इच्छित आहेत. माझ्यावर नमूद पक्षकारांनी सदर सूच काशनापासून **१४ दिवसांत** सदर खोलीवर तृतीय क्षिकार हित, अधिकार, दावा किंवा आक्षेप असल्या माझ्या खालील नमूद पत्यावर पोहाच पावतीसः मागविण्यात येत आहे. वरील विहित कालावधीत ज गताही दावा व आक्षेप प्राप्त न झाल्यास गृहनिम संस्था व म्हाडा व्यवहार करण्यास असल्यास आणि दावा असल्यास त्याग केला आहे असे समजले जाईत आणि तद्नंतर कोणताही दावा विचारात घेतला जाणा नाही याची नोंद घ्यावी.

श्री. विजयकुमार जाधवजी दहीसरिया यांचे तर्फे दिनांक:२८/०५/२०२४ बिनोद कुमा वकील, उच्च न्यायाल

लॉयर चेंबर,भास्कर बिल्डींग दसरा माळा, बांद्रे न्यायाल वांद्रे (पूर्व), मुंबई -४०००५